

September 30, 2025

BSE Limited

Scrip Code: 543287

Debt Segment - 975192, 975560, 976262, 976764, 976923, 976895

National Stock Exchange of India Limited

Trading Symbol: LODHA

Dear Sirs.

Sub: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') - Intimation to the Shareholders regarding '100 days Campaign – Saksham Niveshak'

The Investor's Education and Protection Fund Authority ('IEPFA'), Ministry of Corporate Affairs ('MCA') has via letter dated July 16, 2025, requested Companies to launch a "100 days Campaign - Saksham Niveshak", which is being conducted from July 28, 2025 to November 6, 2025 to reach out to shareholders whose dividend remain unpaid/unclaimed.

Pursuant to the aforementioned initiative by IEPFA, please find enclosed (a) communication being sent to the Shareholders of the Company and (b) newspaper advertisement published in the Business Standard and Navshakti, informing them to update their KYC and Bank details and claim any unpaid/unclaimed dividends before they get transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF) as **Annexure I** and **Annexure II** respectively.

The above information is also available on the Company's website at www.lodhagroup.com.

We request you to kindly take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully, For Lodha Developers Limited (Formerly known as Macrotech Developers Limited)

Sanjyot Rangnekar Company Secretary & Compliance Officer Membership No. F4154



Annexure I



LODHA DEVELOPERS LIMITED

(Formerly known as Macrotech Developers Limited)

Regd. Off: 412, Floor-4, 17G Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai 400001

Corp. Off: One Lodha Place, Near Lodha World Towers, Senapati Bapat Marg, Mumbai – 400 013 CIN: L45200MH1995PLC093041 Website: www.lodhagroup.com

Email: investor.relations@lodhagroup.com Tel: +91 22 6133 4400

Dear Shareholder(s),

The Investors Education and Protection Fund Authority ('IEPFA'), Ministry of Corporate Affairs ('MCA') has via letter dated July 16, 2025, requested companies to launch a 100 days Campaign - "Saksham Niveshak", to reach out to shareholders whose dividend remains unpaid/unclaimed.

The Company has accordingly rolled out the campaign to enable the shareholders to claim unpaid/unclaimed dividend.

- Purpose of the Campaign: To create awareness among shareholders to update their details and claim any unpaid or unclaimed dividends before they get transferred to the Investor Education and Protection Fund ('IEPF').
- Benefit to shareholders: It is important for shareholders to update their PAN, Nomination details, Contact information (postal address, mobile number, email) and Bank account details to claim their unpaid/unclaimed dividends directly from the Company.

Since dividends on shares are payable only through electronic mode for shareholders with unpaid/unclaimed dividends, the amount will be credited to the shareholder's bank account only after the required details/documents are updated.

All the eligible shareholders who have not claimed their dividend for any financial years from 2021-22 to 2023-24 can claim the same by updating their KYC and bank mandates by following the below mentioned procedure:

1. For shares held in physical form: Download the relevant KYC updation forms from > https://web.in.mpms.mufg.com/kyc-downloads.html

Mode of Dispatch

By post: Physical copies, self-attested and dated to MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited), C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083 or;

By email: From your registered email ID, with signed documents (first joint holder must sign in case of joint holdings) to: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com;

Online: Upload via MUFG's portal: https://web.in.mpms.mufg.com/helpdesk/Service_Request.html
Additionally, shareholders are encouraged to register and track their requests through the SWAYAM portal: https://swayam.in.mpms.mufg.com.

- 2. For shares held in dematerialized form:
 - i. Update the KYC details with your respective Depository Participant (DP) and submit the self-attested copy
 of the updated Client Master List to Company's RTA by raising a service request at:
 https://web.in.mpms.mufa.com/helpdesk/Service Request.html

This Campaign is initiated to proactively assist the shareholders in updating their KYC details, Bank mandates, nominee information, and claim their unpaid/unclaimed dividends for the aforementioned financial years.



We urge all the shareholders to take advantage of this opportunity and submit the necessary details/documents before November 6, 2025, to avoid the transfer of unclaimed dividends to the IEPF. For any further assistance regarding the 100 days Campaign - "Saksham Niveshak", please do reach out to us at investor.relations@lodhagroup.com.

For Lodha Developers Limited

Sd/-Sanjyot Rangnekar Company Secretary & Compliance Officer

This is to inform the General Public that the following Maharashtra Share Certificates of Piramal Enterprises Limited. having its Registered Office at Piramal Ananta Agastya Corporate Park Opp. fire brigade. Kamani Junction, LB S Marg Kurla West Mumba Maharashtra 400070 registered in the name of the following Shareholder have been lost by

Names of holders and it. holders, if any	Folio No.	Certificate no.	Distinctive Numbers[s] From - To	Total no.of shares	Paid-Up Value
jt. Holders, if dily		19955-19956	1746601-1746700	100	10
JAINAN SHITIN	J005150	41519-41520	3535297-3535396	100	10
DESAI		77014	6469407-6469456	50	10
DINA SHITIN		103007-103009	8637360-8637484	125	10
DESAI		40725	190221915-190222101	187	2
	00015077	50938	209045565-209045615	51	2
	0035482	105207	324742449-324742450	2	2

The Public is hereby cautioned against the purchasing or dealing in any way with the above referred Share Certificates

Any person who has any claim in respect of the said Share Certificates should lodge such claim with the Company or it's Registrar & Transfer Agents - MUFG Intime India Private Limited C-101 Embassy 247 LB S MARG VIKHROLI WEST, MUMBAI 400083 within 15 days of the publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue the Duplicate Share 'Certificates

Place: Mumbai

Date: 29/09/2025

JAINAN SHITIN DESAI DINA SHITIN DESAI [Name of the holder/Applicant]

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

The Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028 No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/3548/2025 Date: 29/09/2025 Application u/s <u>11</u> of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 220 of 2025

Balaji Industrial Premises Co-op Society Ltd., Having address at CTS No. 168, Survey No. 16 and 19 (part), Akurli Village, Kandivali (E), Mumbai - 400101 Applicant, Versus, 1. M/S. Alankar Construction

Company, Having address at 49, Veer Nariman Road, Yusuf Building, 2nd Floor, Fort, Mumbai - 400023

2. Madhav Durgaram Dhume, 3. Radhika Madhav Dhume, Both having last known address at Survey

No. 19 (Part) and 16 (Part) Akurli Village, Kandivali (E), Mumbai - 400101 Mumbai Suburban District...

Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the

Claimed Area

Unilateral conveyance of the Plot of land bearing Survey No. 16(Part) and 19(Part) corresponding Old CTS No. 182, 183, 184, 186 now New CTS No. 182 admeasuring area 4832.50 sq. mtrs. and CTS No. 171/1/A/3 admeasuring area 5545.70 sq. mtrs. aggregate total admeasuring 10378.20 sq. mtrs. of Village Akurli, Taluka Borivali, Mumbai Suburban District situated at Akurli Village, Kandivali (E), Mumbai - 400101 in Fuyur of the Applicant Society.

any objection in this regard and further action will be taken accordingly.

The hearing in the above case has been fixed on 16/10/2025 at 02:00 p.m.

SEAL

Description of the Property :-

400101 in favour of the Applicant Society.

e of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has

PUBLIC NOTICE

rehy given that 400 shares of FORCE MOTORS LTD having Reg. office at Mumbai - Pune Road, Akurdi, Pune 411035, Maharashtra under Folio No. R000172, Distinctive Nos. 5661513 to 5661912, Certificate No. 45956 to 45963 (Total 8 Certificates) for 400 Shares 10/-Paid up, standing in the names of LATE RAMSARAN MEHRA has been lost of mislaid and undersigned Claimants **DEVKINANDAN MEHRA** have applied to the company to issue duplicate certificate Any person who has claim in respect of the aforesaid shares should lodge such claim with the Company within 15 day from this date else Company will processed to issue



UltraTech Cement Limited

Registered Office: 'B' Wing, Ahura Centre, 2nd Floor, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093 Tel No.: 022-66917800/29267800. Website: www.ultratechcement.com. CIN: L26940MH2000PLC128420

SPECIAL WINDOW - RE-LODGEMENT FOR TRANSFER OF PHYSICAL SHARES

Securities and Exchange Board of India ("SEBI") had discontinued transfer of shares held physically from 1st April, 2019. However transfer deeds which were lodged prior to that date and rejected due to deficiency in documents, could be re-lodged before 31st March, 2021.

In response to feedback from investors, companies, and transfer agents, SEBI has offered a special window for re-lodgement of transfer requests for shares held in physical form. The window is open from 7th July, 2025 to 6th January, 2026, offering shareholders a chance to re-submit transfer deeds which were originally lodged before 1st April, 2019 but were returned or rejected due to deficiencies in

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) Nos 5173363 for Equity shares No's. 2930 of

HINDUSTAN UNILEVER LTD standing in th name(s) of SENGODA CHINNAPPA GOUNDE with Folio No. HLL2803212, Face Value

Rs 1/- and Distinctive Nos 89722881

897231740 has/have been lost or mislaid and undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said

shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such clair

with the Company at its registered addres

UNILEVER HOUSE, B. D. SAWANT MARC CHAKALA, ANDHERI (E), MUMBAI - 400099 INDIA within 15 days from this date else th Company will proceed to issue duplicat Certificate(s).

Date: 30.09.2025

Name(s) & Address of Applicant(s)

56 32 SHEIK DAWOOD STREET

FRODE TAMIL NADU 63800

PONGIANNAN SRIDHAF

Date: 29th September, 2025

Background

All shares re-lodged during this period will be processed through the transfer-cum-demat route, i.e. they will only be issued in dematerialized (demat) form after transfer

For any further information / clarification in this regard, concerned shareholders can get in touch with the Company / KFIN Technologies Limited at any of the addresses given below:-

UltraTech Cement Limited KFIN Technologies Limited Selenium Building, Tower-B, Plot No 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana, India - 500 032 B Wing, Ahura Centre, 2nd Floor, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093 Tel.: 022-66917800 Toll Free No.: 1800 3094 001 Email: sharesutcl@adityabirla.com Website: www.ultratechcement.com Email: ultratech.ris@kfintech.com / einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com

For UltraTech Cement Limite

Sanjeeb Kumar Chatterjee

■ LODHA

LODHA DEVELOPERS LIMITED

(FORMERLY KNOWN AS MACROTECH DEVELOPERS LIMITED) Regd. Off: 412, Floor-4, 17G Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai 400001 Corp. Off: One Lodha Place, Near Lodha World Towers Senapati Bapat Marg, Mumbai - 400 013 CIN: L45200MH1995PLC093041 Website: www.lodhagroup.com

Email: investor.relations@lodhagroup.com Tel: +91 22 6133 4400 NOTICE TO SHAREHOLDERS

100 days Campaign - "Saksham Niveshak

The Investor Education and Protection Fund Authority ('IEPF'), Ministry of Corporate Affairs ('MCA') has initiated a 100 days campaign called 'Saksham Niveshak' from July 28, 2025 to

The Company encourages its shareholders to claim their unclaimed dividends by updating heir KYC details (viz PAN, Bank account details, contact details, choice of nomination

specimen signature) by following the below procedure:			
Type of holding	Actions to be taken		
Shares held in demat mode	Update KYC details with your Depository Participant, especially Bank account number, Bank name and branch, IFSC code and MICR, choice of nomination Submit self-attested copy of client master list (CML) to MUFG Intime India Private Limited, Registrar and Transfer Agent (RTA) along with signed request letter or upload the same on RTA's website by raising a service request at: https://web.in.mpms.mufg.com/helpdesk/Service_Request.html		
Shares held in Physical Form	Submit below documents to RTA: i. Investor Service Request Forms*: Form ISR-1, Form ISR-2 and Form ISR-3 or Form no. SH -13 (Nomination Form) dully filled as per the instructions stated therein along with the supporting documents. ii. Original cancel cheque stating name as account holder iii. Other supporting documents, if any *forms are available at https://web.in.mpms.mufg.com/KYC-		

downloads.html For any queries, please contact:

MUFG Intime India Private Limited C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083 Contact details: +91 8108118484

Raise a service request at: https://web.in.mpms.mufg.com/helpdesk/Service Request.htm

For Lodha Developers Limited

Place: Mumbai

Date: September 29, 2025

Company Secretary & Compliance Office

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSE ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES, NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.

INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE BSE LIMITED ("BSE") AND THE NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE" AND TOGETHER WITH BSE, THE ("STOCK EXCHANGES") IN COMPLIANCE WITH THE CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL DISCLOSURE AND REQUIREMENTS) REGULATIONS, 2018 AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS")

PUBLIC ANNOUNCEMEN





Sanivot Rangneka

Horizon Packs Private Limited

Sd/-

Rajesh Kalidasrao Lovekar

For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Competent Authority

Registered Office: P.O. Central Pulp Mills, Fort Songadh, District Tapi, Gujarat - 394660 CIN: U21014GJ2001PTC164178; Email: cs.horizon@jkmail.com Form No. CAA-2

[Pursuant to Section 230(3) of the Companies Act, 2013 and Rule 6 and 7 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016]

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, AHMEDABAD BENCH COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A.(CAA) /41 (AHM) 2025

In the matter of the Companies Act, 2013

AND

In the matter of Sections 230 to 232 read with Section 66 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 and Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016

AND

In the matter of Composite Scheme of Arrangement for amalgamation of JKPL Utility Packaging Solutions Private Limited (Formerly Manipal Utility Packaging Solutions Private Limited) ("Transferor Company 1"), Securipax Packaging Private Limited ("Transferor Company 2"), Horizon Packs Private Limited ("Transferor Company 3") with and into JK Paper Limited ("Transferee Company") and reduction and conversion of Redeemable Preference Shares of Enviro Tech Ventures Limited ("Demerged Company for Part 'E' of the Scheme" and "Transferor Company 4 for Part 'F' of the Scheme") into unsecured loan and Demerger of Demerged Undertaking of Enviro Tech Ventures Limited into PSV Agro Products Private Limited ("Resulting Company") and amalgamation of Enviro Tech Ventures Limited with and into JK Paper Limited ("Transferee Company") and re-organization of reserves of the Transferee Company post effectiveness of the Scheme and their respective shareholders under Sections 230-232 read with Section 66 of the Companies Act, 2013 ('the Act') and other applicable provisions, if any, of the Act ('the Scheme' or 'this Scheme')

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETINGS OF EQUITY SHAREHOLDERS AND UNSECURED CREDITORS OF HORIZON PACKS PRIVATE LIMITED ('THE COMPANY')

NOTICE is hereby given that by an Order dated on 8th September 2025 in the Company Scheme Application No. C.A.(CAA)/ 41(AHM)2025 ("Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad Bench ("NCLT") "Tribunal") has directed, inter alia, that a Meeting of the Equity Shareholders and Unsecured Creditors of the Company be convened and held for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the Scheme.

In pursuance of the said Order and as directed therein, in compliance with the applicable provisions of the Act and by following the operating procedures (with requisite modifications as may be required) referred to in General Circulars No. 14/2020 dated April 08, 2020; No. 20/2020 dated May 05, 2020 and all subsequent circulars in this regard, the latest being No. 03/2025 dated 22nd September, 2025 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (collectively referred to as the "MCA Circulars"), further Notice is hereby given for the following Meetings:

	Sr. No.	Meetings of	Day and Date of Meeting	Time (IST)	Mode
	1.	Equity Shareholders	Saturday 1 st November 2025	4:30 PM	Through Video Conferencing ("VC") /
l	2.	Unsecured Creditors		5:00 PM	Other Audio Visual Means ("OAVM")

The Company has sent the Notices and the Explanatory Statement under Sections 230, 232 and 102 of the Act including Scheme for the aforesaid Meetings through the modes as prescribed in the Order. The above Notices, the Scheme, and the Explanatory Statement are also available at the Company's Registered Office. Further, a letter containing, inter alia, the day, date, time, and other details for joining the Meetings through VC/OAVM, along with the weblink (including the exact path) where complete details of the Notices and Explanatory Statement can be accessed, has been sent to those, whose email addresses are not available with the Company. The said letter also contains a QR code enabling them to directly access the complete Notice of the Meeting and Explanatory Statement. Shareholders and Creditors may also request for a copy by sending request to Company via email at cs.horizon@jkmail.com or obtain physical copy free of charge at the Registered Office on working days (except Saturday, Sunday and Public holidays) between 2:00 PM and 4:00 PM, up to one day prior to the date of the aforesaid Meetings

FURTHER NOTICE is hereby given that:

Dated this 29th September, 2025

The following are the cut-off dates and remote e-voting date and time for the purpose of Meetings of Equity Shareholders and Unsecured Creditors:

Meetings of Equity Shareholders and Unsecured Creditors	
Cut-off date for determining Equity Shareholders and Unsecured Creditors entitled to receive the Notice	30 th June 2025
Cut-off date for determining Equity Shareholders entitled to vote at the Meeting	25 th October 2025
Cut-off date for determining Unsecured Creditors entitled to vote at the Meeting	30 th June 2025
Remote e-voting start date and time	29th October 2025 10:00 AM
Remote e-voting end date and time	31st October 2025 5.00 PM

The voting rights shall be in proportion to shareholding (for Equity Shareholders as on 25th October 2025) and outstanding debt (for Unsecured Creditors as on 30th June 2025). Non-shareholders as on the cut-off date i.e. 25th October 2025 will not be entitled to attend and vote and may treat the Notice for information only.

The Equity Shareholders and Unsecured Creditors may exercise their vote through only one mode of e-voting, i.e., either by remote e-voting or by e-voting at the VC/OAVM Meeting. If they opt for remote e-voting, they may attend the VC/OAVM Meeting but shall not be entitled to vote at the Meeting. In the event they cast their votes through both modes, the vote cast through remote e-voting shall be considered valid and will prevail, and the vote cast at the VC/OAVM Meeting shall be treated as invalid.

- Since the aforesaid Meetings are being held through VC/OAVM, in line with the applicable MCA Circulars, the facility for appointment of proxies to attend and vote at the Meetings will not be available. However, corporate shareholders and creditors may authorize their representatives to attend and vote electronically, as per Sections 112 and 113 of the Act and MCA Circulars. For further details, please refer to the "Notes for Meeting of Equity Shareholders/Unsecured Creditors" as provided in the Notice of the respective Meetings.
- The NCLT has appointed Shri Harnam Singh Thakur, Ex Member NCLT, to be the Chairman and Shri Ansh Kakar, Advocate, to be the Scrutinizer of the aforesaid Meetings, to scrutinize the voting process in a fair and transparent manner. The above mentioned Scheme, if approved by the aforesaid Meetings, will be subject to the subsequent approval to the Tribunal, Results of the votes cast with respect to aforesaid Meetings, along with the Scrutinizer's Report, shall be declared within 2 (two) working days of the conclusion of the aforesaid Meetings and shall be displayed at Notice Board at Registered office of the Company and shall also be published on the CDSL website viz. www.evotingindia.com.

All queries or issues regarding attending Meeting and e-voting from CDSL e-voting system, you can contact the Company at cs.horizon@jkmail.com and CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com, or call toll-free 1800 22 55 33.

Harnam Singh Thakur

Chairman appointed for the Meetings

XTRANET TECHNOLOGIES LIM Corporate Identity Number: U72200MP2002PLC014956

Our Company was incorporated on January 29, 2002, as "Xtranet Technologies Private Limited" a Private Limited Company under the provisions of the Companies Áct, 1956 pursuant to a Certificate of Incorporation issued by the Registrar of Companies, Gwalior bearing registration number 014956 . Thereafter, pursuant to a special resolution passed by the members of our Company at the Extra Ordinary General Meeting held on March 31, 2025, our Company was converted from a Private Limited Company to a Public Limited Company and consequently, the name of our Company was changed from "Xtranet Technologies Private Limited" to "Xtranet Technologies Limited" vide a fresh Certificate of Incorporation dated July 02, 2025 was issued to our Company by the Registrar of Companies, Central Processing Centre, Manesar. For further details on the changes in the name, see "History and Certain Corporate Matters" on page 275.

Registered and Corporate Office: Z-24, Zone - 1, M.P. Nagar, Bhopal - 462011, Madhya Pradesh, India; Contact Person: Kavita Malik, Company Secretary and Compliance Officer;

Telephone: +91 11 4354 7623; E-mail: compliance@xtranetindia.com; Website: https://xtranetindia.com/

OUR PROMOTERS: SUKHBIR SINGH KUKREJA, JOGENDRAPAL SINGH ALAGH AND SHINEY SUKHBIR INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [+] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10 EACH ("EQUITY SHARES") OF XTRANET TECHNOLOGIES LIMITED (THE

"COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING UP TO ₹19,000.00 LAKHS ("ISSUE"). THE FACE VALUE OF EQUITY SHARES IS ₹ 10 EACH. THE ISSUE PRICE IS [•] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND, THE MINIMUM BID LOT, IF ANY WILL BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGER, AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER) AND ALL EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER, HINDI ALSO BEING THE REGIONAL LANGUAGE OF BHOPAL, WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED) EACH WITH WIDE CIRCULATION AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/ISSUE OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE STOCK EXCHANGES FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018 ("SEBI ICDR REGULATIONS")

In case of any revision in the Price Band, the Bid/Issue Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company, in consultation of the BRLMs, may for reasons to be recorded in writing, extend the Bid/Issue Period for a minimum of one Working Day, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Issue Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the respective websites of the Book Running Lead Managers and at the terminals of the Syndicate Members and by intimation to Self-Certified Syndicate Banks ("SCSBs"), other Designated Intermediaries and the Sponsor Bank(s), as applicable. The Issue is being made in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended (the "SCRR") read with Regulation 31 of the SEBI ICDR

Regulations and in compliance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations, through the Book Building Process, wherein not more than 50% of the Issue shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs, and such portion, the "QIB Portion"), provided that our Company, in consultation with the BRLMs, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds ("Mutual Funds Portion") at or above the Price at which allocation is made to Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price"). In the event of undersubscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion (other than Anchor Investor Portion) ("Net QIB Portion"). Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Issue shall be available for allocation to Non-Institutional Bidders ("NIBs") out of which (a) one-third of such portion shall be reserved for Bidders with application size of more than ₹ 2,00,000 and up to ₹ 10,00,000; and (b) twothirds of such portion shall be reserved for Bidders with application size of more than ₹ 10.00.000, provided that the unsubscribed portion in either of such sub-categories may be allocated to applicants in the other sub-category of Non-Institutional Bidders and not less than 35% of the Issue shall be available for allocation to Retail Individual Bidders ("Retail Portion") in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Issue Price. All potential Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details of their respective ASBA Accounts (as defined hereinafter), and UPI ID in case of UPI Bidders (as defined hereinafter) using the UPI Mechanism, if applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCSBs or under the Sponsor Banks, as the case may be. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" on page 388

This public announcement is being made in compliance with the Regulation 26(2) of SEBI (ICDR) Regulations, 2018 to inform the public that our Company is proposing to undertake, subject to applicable statutory and regulatory requirement, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, an initial public offering of its Equity shares pursuant to the issue and has filed the DRHP dated September 25, 2025. With Securities and Exchange Board of India (SEBI) and Stock Exchanges on

Pursuant to Regulation 26(1) of SEBI ICDR Regulations, the DRHP filed with the SEBI shall be made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days, from the date of such filing by hosting it on the website of SEBI at www.bseindia.com, NSE at www.bseindia.com, where the equity shares are proposed to be Listed and the Company at https://xtranetindia.com and at the website of **BRLM i.e. Share India Capital** Services Private Limited at www.shareindia.com. Our Company hereby invites the public to give their comments on the DRHP filed with the SEBI with respect to disclosures made in DRHP. The members of the public is requested to send a copy of their comments to SEBI, Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLM at their respective addresses mentioned below. All comments must be received by SEBI, and/or our Company and/or Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLM in relation to the offer on or before 5 p.m. on the 21st day from the aforesaid date of publication of this public announcement.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and Bidders should not invest any funds in the Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Bidders are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, Bidders must rely on their own examination of our Company and the Issue, including the risks involved. The Equity Shares in the Issue have neither been recommended, nor approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of this Draft Red Herring Prospectus. Specific attention of the Bidders is invited to "Risk Factors" on page 37. Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the Red Herring Prospectus ('RHP') has been filed with ROC and must be made solely

on the basis of such RHP as there may be material changes in RHP from the DRHP. The Equity Shares, when offered through the RHP, are proposed to be listed on the Main Board of BSF and NSF For details of the main objects of our Company as contained in its Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" on page 275 of the Draft Red

Herring prospectus.

The liability of the members of our Company is limited. For details of the share capital, capital structure of our Company, the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares of our Company subscribed by them of our Company, please see "Capital Structure" beginning on page 87 of the Draft Red Herring prospectus

BOOK RUNNING LEAD MANAGERS



SHARE INDIA CAPITAL SERVICES PRIVATE LIMITED Address: A-25, Basement Sector-64, Gautam Buddha Nagar, Noida – 201301, Uttar

Pradesh, India

Tel No.: +91-120-6483000 Email: kunal.bansal@shareindia.co.in

Investor Grievances Email Id: mb@shareindia.com Contact Person: Mr. Kunal Bansal

Website: www.shareindia.com SEBI Registration No.: INM000012537

CIN: U65923UP2016PTC075987

Date: September 29, 2025



REGISTRAR TO THE ISSUE

KFIN TECHNOLOGIES LIMITED

Address: Selenium, Tower B, Plot No. 31 and 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad 500 032, Telangana, India

Telephone: +91 40 6716 2222 / 18003094001

E-mail: xtranet.ipo@kfintech.com Investor Grievance E-mail: einward.ris@kfintech.com

Website: www.kfintech.com

Contact Person: M. Murali Krishna SEBI Registration Number: INR000000221

CIN: L72400MH2017PLC444072

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

For Xtranet Technologies Limite On Behalf of the Board of Directors

Sukhbir Singh Kukreja **Managing Director**

Disclaimer: XTRANET TECHNOLOGIES LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares and has filed the DRHP dated September 25, 2025 with SEBI and Stock Exchanges on September 26, 2025. The DRHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in and on the website of the Stock Exchanges i.e. BSE at www.bseindia.com . NSE at www.nseindia.com . or the website of the Company at https://xtranetindia.com and at the website of BRLM i.e. Share India Capital Services Private Limited at www.shareindia.com. should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating such risk, see the section titled 'Risk Factors' on page 37 of the DRHP Potentia

nvestor should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities law in United States, and unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in 'offshore transactions' in reliance of Regulations and the applicable laws of each jurisdiction where such offers and sales are made.

मीरारोडमध्ये स्लॅब कोसळून मुलगी जखमी

भाईदर: मीरारोड पूर्वेच्या शीतल नगर येथील शितल प्लाझा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या स्लॅबचे प्लास्टर सोमवारी कोसळले. यात १८ वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाली. स्लॅबसह प्लास्टर पडण्याच्या घटनेत घरातील एसी व बेडरूमची वायरिंग व लाकडी टेबल, काचेचे शोकेस व वायरिंग पडून नुकसान झाले आहे. इमारतीमध्ये एकूण ८४ रहिवाशी राहत आहेत. सदरील घर पालिकेने सील केले आहे. या सदनिका धारकांनी वेळीच दुरुस्ती न करून घेतल्याने ही दुर्घटना घडल्याचे अन्य रहिवाशी यांनी सांगितले.

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको खंडपीठाने म्हटले, "फौजदारी

पीडितांच्या न्यायालयांनी वेदनांकडे डोळेझाक करू नये, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने पाटणा उच्च न्यायालयाने खून प्रकरणातील दोन आरोपींना दिलेला अटकपूर्व जामिनाचा आदेश रद्द केला. उच्च न्यायालयाने घाईघाईत घेतलेल्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त

प्रक्रिया संहिता, १९७३ (आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३) अंतर्गत उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाला अटकपूर्व जामिनाच्या अर्जांवर सुनावणी करण्याचे समान अधिकार दिलेले आहेत. तरीही सर्वोच्च न्यायालयाने वारंवार स्पष्ट केले आहे की. उच्च न्यायालयाने नेहमीच स्वतः थेट हस्तक्षेप करू नये."

सर्व संबंधित पक्षकारांच्या हितसंबंधांचे संतुलन राखते. प्रथम पीडित पक्षाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची संधी

सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी



मिळते आणि त्याचबरोबर सत्र न्यायालयाने घेतलेल्या दष्टिकोनाचे मूल्यमापन करण्याची संधीही उच्च न्यायालयाला मिळते. न्यायालयाने म्हटले

पक्षकार न बनवता थेट अटकपूर्व

१७ सप्टेंबरच्या आदेशात नमूद केले की, जामीन मंजूर करणे हा विवेकाधीन अधिकार असला तरी त्याचा वापर सावधगिरीने आणि न्याय्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.

अटकपूर्व

टप्प्यावर. विवेकाधिकार पर्णपणे अव्यवहार्य होता. उच्च न्यायालयाने आरोपींवर लावलेल्या गंभीर आरोपांचे योग्य मूल्यमापन केले नाही. या भयंकर गुन्ह्यात उच्च न्यायालयाने आरोपींना अटकपूर्व जामीन का दिला हे आम्हाला समजत नाही, असे

प्रकरणात.

न्यायालयाने निदर्शनास आणले की, तक्रारदाराच्या पत्नीचा खुन हा भरदिवसा करण्यात आला होता. डिसेंबर २०२३ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामधील आरोपींना अटकपूर्व जामीन दिल्याच्या उच्च दाखल अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली.

खंडपीठाने आरोपींना आठवड्यांच्या आत शरण जाण्याचे आणि नियमित जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले.

पृथ्वीराज चव्हाण विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

मुंबई : राजिकय आंदोलने

करणाऱ्या राज्यातील आजी माजी खासदार, आमदारांविरोधात कनिष्ठ न्यायालयात असलेल्या अडचणीत असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विद्यमान जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विकास ठाकरे आणि समीर दत्ता मेघे यांना हायकोर्टाने दिला. विरोधातील दाखल गुन्हे मागे घेण्यास मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि निझामद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने सोमवारी सरकारला परवानगी दिली.

आजी माजी खासदार व आमदार या लोकप्रतिनिधींविरो-धात फौजदारी खटले दाखल असून या खटल्यांची जलद गतीने सुनावणी घेण्यात यावी तसेच खटल्यात दोषी ठरलेल्या राजिकय नेत्यांना निवडणुक लढवण्यावर कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका अश्विनी उपाध्याय यांनी केली.

नागपूर शहर पोलीस ठाण्यात नोटबंदीच्या काळात नागपूर येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया-समोर या नेतेमंडळींच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घेण्याची परवानगी मागत राज्य सरकारने हायकोर्टात याचिका दखल केली

विद्यार्थ्यांना गणवेश वाटपासाठी विलंब कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मनविसेची मागणी

नवी मुंबई : मागील दोन वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपासाठी विलंब होत आहे. मागील शैक्षणिक वर्षासाठी याच कंत्राटदाराने गणवेश वाटपासाठी जानेवारी २०२५ पर्यंत २१० दिवस विलंब केला असताना देखील त्याला निविदापत्रानुसार विहित वेळेत गणवेश पुरवठा न केल्यामुळे काळ्या यादीत का टाकले नाही? असा सवाल मनसे विद्यार्थी सेनाने उपस्थित केला आहे. या प्रश्नी मनविसेने महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व शिक्षण उपायुक्त संघरत्ना खिल्लारी यांची भेट घेतली.

शालेय गणवेश वाटपासाठी सतत विलंब करत असताना देखील सदर कंत्राटदारावर महापालिका शिक्षण विभाग कोणतीही दंडात्मक कारवाई करताना आमच्या निदर्शनास आले



...तर आंदोलन करू !

पुढील ७ दिवसांत या कंत्राटदाराने उर्वरित सर्व शाळांमध्ये गणवेश पुरवटा न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा

अधिकारी आणि सदर कंत्राटदाराचे काही साटेलोटे आहे का? असेही मनसेने म्हटले आहे

यंदाच्या शैक्षणिक वर्षात देखील गणवेश वाटपासाठी काढलेल्या निविदेमधील अटी-शर्तीनुसार शाळा सरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिवसांच्या आत देणे बंधनकारक गणवेश असतानाही आज जवळपास १२०

करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष नेतृत्वाखाली आयुक्तांकडे केली. निम्नस्वाक्षरीकार सम्मान फिनसर्व लिमिटेड (CIN:U65923DL2006PLC150632) (यापूर्वी

(竹) IDBI BANK

कर्जदार/ हमीदार

ग्री. राजेश भगवान

श्री. जगदीश कुमार

श्रीमती देवी

अधिकृत अधिकारी

सम्मान फिनसर्व लिमिटेड

श्री कन्हयालाल

पंचवटी फॅशन आणि

हेरारामजी बाफेडिया

दिनांक : २९-०९-२०२५

आणि सेनाकीदेवी

राठोड आणि ललिता

सूचना/ प्रसिध्दीची

१५.०५.२०२५

दिवस उलटले तरी विद्यार्थ्यांना

गणवेशापासून वंचित राहावे लागत

आहे. तरी संबंधित कंत्राटदारास

निविदेमधील अटी-शर्तीनुसार योग्य

तो दंड आकारून त्याचे कंत्राट

तत्काळ रद्द करून त्याला काळ्या

यादी टाकावे आणि गणवेशापासन

वंचित विद्यार्थ्यांना येत्या सात

दिवसांच्या आत गणवेश उपलब्ध

हजारो रुग्णाचे हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचले प्राण

कोणतेही कारण नोंदवले नाही.

आरोपींचे वैयक्तिक स्वातंत्र्य सुरक्षित

ठेवणे तसेच पीडितांच्या मनात भीती

निर्माण होणार नाही असे वातावरण

तयार करणे यात संतुलन साधले

पाहिजे, असे खंडपीठाने म्हटले.

अमित श्रीवास्तव / मुंबई हृदयविकाराचे झपाट्याने असताना, राज्य सरकारने सुरू केलेला STEMI कार्यक्रम (ST-Elevation Myocardial Infarction) अनेक रुग्णांसाठी जीवनदान ठरत आहे. जानेवारी २०२० मध्ये बंगळुरूस्थित ट्रायकॉन हेल्थच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. हा उपक्रम हृदयविकाराच्या झटक्याचे वेळीच निदान आणि उपचार केंद्रित या कार्यक्रमामुळे आतापर्यंत राज्यभरात १३,२०३

STEMI म्हणजे ST-Elevation Myocardial Infarction, हृदयविकाराचा प्रकार आहे, ज्यामध्ये हृदयातील रक्तपुरवठा अचानक बंद होतो आणि त्यामुळे

हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन

दोस्ती पिनॅकल, जीएफ, प्लॉट क्र. ई-७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रीअल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प), ठाणे पिन:- ४००६०४

प्राण वाचले आहेत.

आयडीबीआय बँक लिमिटेड

कब्जा सूचना

नेम्नस्वार्क्षरीकारांनी आयडीबीआय बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रकश

ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापूर करून खालील

ोजीस मागणी सुचना जारी/प्रकाशित केली आहे. रकमेची परतफेड सदर सुचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यार

सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्या येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **करजा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शकींच्

वापर करून सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रुल ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वरं तला आहे. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसा

कर्तपुरात राज पुत्र पार्व पार्व जात. कर्जदाराला विशेषतः आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे मालमत्तेशी व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणताही व्यवहार

केल्यास खाली नमूद केलेल्या रकमेसाठी आणि त्यावरील व्याजासाठी आयडीबीआय बँक लिमिटेडकडून शुल्क आकारले जाईल

१२,४९,३४० /-

११,५४,७६५.९२/-

ईसीजी चाचण्या STEMI प्रकरणे 2020-54 3,802 9,04,809 9,090 2024-55 2022-23 3,34,920 2,७८२ 2023-28 ३,९६,४४४ २,६४२ २०२४-२५ 90,७३,२३२ ६,०७७ एप्रिल २०२५ 9,89,980 ६६२

आणि

ईसीजी चाचण्यांमध्ये झपाट्याने वाढ

हा कार्यक्रम 'स्पोक अँड हब' मॉडेलवर आधारित आहे. स्पोक सेंटर्स म्हणजे उपजिल्हा जिल्हा रुग्णालये, जिथे आपत्कालीन आणि अतिदक्षता सेवा उपलब्ध आहेत.

तर, हब ही मोठी रुग्णालये असतात, जिथे हृदयरोगतज्ज्ञ हृदयशस्त्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध आहेत. सध्या महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांतील १,९०६ प्राथमिक आरोग्य केंद्रे या योजनेचा भाग आहेत.

हृदयविकाराची दिसताच रुग्णाचे 'स्पोक'

सर्वांना कळविण्यात येते की. गाव मौजे विरार.

तालुका: वसई जिल्हा पालघर येथील सर्वे नं. २३

हिस्सा नं. १/अ एकूण क्षेत्रफळ १०७४ .६३ चौमी.

मध्ये असलेली श्री . गोविंद को.ऑप. हो. सो. लि.

हया बिल्डींगच्या पुनर्विकासासाठी सदर संस्थन

आमचे अशिल मे. निर्माण डेव्हलपर्सचे भागीदार

श्री. हाजी कृप्पुरवामी नायड् आणि श्री. विनोव

रामसेवक गुप्ता यांस दिलेली आहे व तस

यमयोता करारनामा दिनांक २००८ २०२९

रोजी आमचे अशिल व संस्थेत झालेला आहे . सदर

संस्था पुनर्विकास करारनामा करण्यास आता

टाळाटाळ करीत आहेत. त्यामळे आमच्य

अशिलांनी वसई येथील दिवाणी न्यायालयामध्ये

संस्थेविरुद्ध वि.मू.नं.२२५/२०२४ आणि

निरिक्षण अर्ज क्र.१०२/२०२५ दाखल केलेले

आहेत . सदर वाद न्यायालयात प्रलंबित आहेत.

त्यामुळे सर्व संबंधितांस हया नोटीसेद्वारे सुचित

करण्यात येते की, कोणीही आमच्या अशिलाच्या

परवानगीशिवाय सदर संस्था व सभासदाशी

बिर्ल्डींग पुनर्विकासा संबंधी व्यवहार करू नये .

तसा केल्यास तो व्यवहार आमच्या अशिलावर

बंधनकारक राहणार नाही हयाची क्रपया नोंद

घ्यावी. ज्याबाबत कोणालही काही सांगणे

असल्यास त्यांनी याद्वारे निम्नस्वाक्षरीकरांना

लेखी स्वरूपात हया नोटीस प्रसिध्दीच्या

एनटी लिगल असोसिएट्स तर्फे

कार्यालयीन पत्ताः दुकान नं . १९ व १२,

सुख आंगण बिंट्डींग, बस डेपो समोर,

ॲड. नेपोलियन तुरकानो

तारखेपासुन ७ दिवसांत कळविणे .

हॉस्पिटलमध्ये ईसीजी करण्यात त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सहाय्याने

हृदयरोगतज्ज्ञ ईसीजी वाचतात

हॉस्पिटलला पाठवला जातो.

मिनिटांतच

काही

यामुळे त्वरित हस्तक्षेप शक्य होतो. STEMI निदान झालेल्या तात्काळ विरघळवण्याचा उपचार) दिला **'**80८

रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या हब

फॉरेस्ट ॲंण्ड फॉरेस्ट

गार्ड असोसिएशनची

शहापूरमध्ये आमसभा

शहापुर : फॉरेस्ट ॲण्ड

फॉरेस्ट गार्ड असोसिएशन

शहापूर शाखा, महाराष्ट्र

शासन पुरस्कृत संघटनेची

शहापूर तालुक्याची वार्षिक

आमसभा नुकर्ताच पार

पडली. शहापूर वनविभाग

प्रशिक्षण केंद्रात आयोजित

सभेच्या अध्यक्षस्थानी

महाराष्ट्र राज्य प्रदेशचे मुख्य

सल्लागार राजाराम मांजे

यांची सर्वानुमते निवड

करण्यात आली होती.

संघटनांच्या माध्यमातून

गुणगौरव आणि सन्मान

तत्पूर्वी

सोहळ्याचे

करण्यात आले होते.

वनविभागाच्या

आयोजन

रुग्णालयात हलवले जाते.

शहरी भागात रुग्णसंख्या अधिक

या उपक्रमाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ३-४% ग्रामीण आणि ८–१०% शहरी लोकसंख्या हृदयविकाराने ग्रस्त

स्त्री-पुरुषांचे प्रमाण अधिक

३०–४० वयोगटातील पुरुष आणि ४०-६० वयोगटातील महिलामध्ये या विकाराचे प्रमाण अधिक आहे. कोरोनरी आर्टरी डिसीज (धमन्यांमध्ये अडथळा) हा STEMI चा मुख्य कारणीभूत प्रकार असून, यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका मोठ्या प्रमाणात

चेंगराचेंगरी हा द्रमुकचा कट

विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

त्रुटी कारणीभृत असल्याची टीका तमिळग वेट्री कळघम (टीव्हीके) मांडले. पक्षावर सर्व स्तरांतून होत असताना दुसरीकडे या चेंगराचेंगरीत मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई येथील खंडपीठाकडे धाव घेतली.

जे नुकसान झाले ते पाहता, ही तिमळनाडूच्या करणे माझे कर्तव्य आहे, असे विजय सुरक्षेकडे पूर्ण दुर्लक्ष यांचे थेट यांनी नमूद केले. केंद्रीय अन्वेषण परिणाम आहेत.

चेन्नई : करुर येथे अभिनेते, विभागाने (सीबीआय) आणि विशेष प्रचारसभेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचा त्यामध्ये ४० जणांचा मृत्यू झाला. या आदेश द्यावा, असे म्हणणे पक्षाने दुर्घटनेमागे सभेच्या व्यवस्थापनातील रविवारी मद्रास उच्च न्यायालयाचे न्या. एम. दंडपाणी यांच्यासमोर

हा द्रमुकचा कट असल्याचा आरोप जखमी झालेल्या सेंथिलकन्नन यांनी विजय थलापती यांनी केला आहे. रविवारी मद्रास उच्च न्यायालयात तसेच या दुर्घटनेची स्वतंत्र चौकशी याचिका दाखल केली. या घटनेची करण्याची मागणी करून टीव्हीकेने चौकशी होईपर्यंत पक्षाच्या नेत्याला आणखी कोणतीही जाहीर सभा घेण्याची परवानगी न देण्याचे निर्देश रक्कम काहीच नाही. तुमचे जे महासंचालकांना द्यावेत, अशी नुकसान झाले आहे, त्याची भरपाई विनंती यामध्ये करण्यात आली आहे. केलीच जाऊ शकत नाही. मात्र, ही दुर्घटना केवळ एक अपघात दुःखाच्या या प्रसंगी तुमच्यासोबत नाही, तर बेजबाबदार नियोजन, उभे राहणे आणि तुमचे दुःख हलके गैरव्यवस्थापन आणि जनतेच्या

TATA	टाटा कॅपिटल लिमिटेड नोंदणी कार्यालय : ११वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क,
ININ	गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३.
	कब्जा सचना (स्थावर मिळकतीकरीता)

इंडियाबुल्स कर्माशयल क्रेडिट लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002

अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत

10.07.2025 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 2,02,63,971.07 (रूपये दोन कोटी

दोन लाख त्रेसष्ठ हजार नऊशे एकाहत्तर आणि सात पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र.

HLLATHN00561834 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 09.07.2025 पासून ते प्रत्यक्ष भरणा

करेपर्यंतची मागणी सचना कर्जदार कश्यप दीपक शकल प्रोप्रायटर उन्नती टेडिंग कंपनी, दीपक विपिनचंद

शृकल आणि दृष्टी कश्यप शुकल यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला

सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट)

रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न

करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर सम्मान फिनसर्व लिमिटेड (यापर्वी इंडियाबल्स कर्माशयल

क्रेडिट लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) ची कर्ज आकारणी रू. 2,02,63,971.07 (रूपये दोन

कोटी दोन लाख त्रेसष्ठ हजार नऊशे एकाहत्तर आणि सात पैसे फक्त) पुढील व्याज 09.07.2025 पासून

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. 108, मोजमाप चर्ट्ड क्षेत्र 690 स्क्वे. फीट म्हणजेच बिल्ट अप एरिया 76.95 स्क्वे. मीटर्स, पहिला

मजला, गुरु वशिष्ठ, सीएचएसएल, प्लॉट क्र.87 येथे स्थित, टी पी एस III, ऑफ वल्लभ बाग क्रॉस लेन, श्रीमद

(यापूर्वी इंडियाबुल्स कर्माशयल क्रेडिट लिमिटेड म्हणून ओळखले जात होते)

राजचंद्र लेन, गाव किरोळ, घाटकोपर पूर्व, मुंबई-400077, महाराष्ट्र.

तारीख : 26.09.2025

(सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये नुसार) न्याअर्थी, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ सहवाचता कलम ६६ आणि इंतर प्रयोज तरतुदीं अंतर्गत हस्तांतरक म्हणून टाटा कॅपिटल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (''टीसीएफएसएल'' आणि हस्तांतरिती म्हणून टाटा कॅपिटल लिमिटेड (''टीसीएल'') दरम्यान व्यवस्थेच्या योजनेला ''सद योजना'' राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) मुंबई च्या २४ नोव्हेंबर, २०२३ दिनांकित आदेश मार्फत टाटा कॅपिटल फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. (यानंतर ''टीसीएफएल-हस्तांतरक'' म्हणून संदर्भित) मार्फत निम्नस्वाक्षरीकारांनी टाटा कॅपिटल लि. (यांनतर ''टीसीएफ एल-हस्तांतरक'' म्हणून संदर्भित), आमचे नोंदणीकृत कार्यालय येथे ११वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग लोअर परेल, मुंबई ४०० ०९३, चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये प्रदान केलेल्य अधिकारांचा वापर करून सदर सचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासन ६० दिवसांत सचनेत नमद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलविण्यासाठी मागणी सूचना जारी केली होती. कर्जदारांनी रक्कम चुकती ज करण्यास कसूर केली आहे म्हणून विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टेच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा खालील उल्लेखित रकमेसह मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज आणि दंड व्याज, प्रभार, खर्च, इ. या रकमेकरिता टाटा कॅपिटल

अनु.	कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर	मागणी सूचनेनुसार रक्कम/	कब्जाची
क्र.	क्र.	वारस/कायदेशीर प्रतिनिधींचे नाव:	सूचनेची तारीख	तारीख
?.	८६३९०८ ४आणि टीसीएफ एलए०६३२ ००००११ ६८६२२५ आणि टीसीएफएल ए०६३२० ०००११३ १२६४४ आणि टीसीएफएलए	१. बबन रोकडे, २. धीरज इलिक्ट्रिकल वक्स त्याचे प्रोप्रावटर बबन रोकडे, ३. सुजाता बबन रोकडे, ९ सी-विंग संभाजी नगर सीएचएस, एन एम जोशी मार्ग, लोअर पत्तः, मुंबई - ४०००१३, वेथे देखील पत्ता: - बीडीडी चाळ क्र. १६, रूम क्र. १ तळ मजला, एन एम जोशी, लोअर परेल, मुंबई-४०००१३ येथे देखील पत्ता: - जी-९, प्रकाश गड, ए.के. मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००३१	६५,०१,९४५/ – (रुपये पासष्ट लाख एक हजार नज्जो पंच्येचाळीस मात्र) म्हण्जेच कर्जाचे ५०,५६,४५४ रुपये खाते क्र. ८६३९०८४, रु. ७४,१०९/ – कर्जाचे खाते क्र. टीसीएफ एल०६३२००००११०४०३१८, कर्जाचे ५,१०,१३७/ – रुपये खाते क्र. टीसीएफ एल०६३२००००११३४२६४४ आणि रु. ८,६०,४४५/ – कर्जाचे खाते क्र. टीसीएफ एल०६३२००००११३८६२२५ मागणी सूचनेची तारीख: ४ जून २०२५	२७ सप्टेंबर २०२५

एरिया असलेले हे संभाजी नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग लिमिटेड येथे आहे, सीआयएस क्र. ९२, लोअर परळ विभाग, एन एम जोशी मार्ग, मुंबई-४०००१३.

सही / - प्राधिकत अधिकारी दिनांक: ३०.०९.२०२५ टाटा कॅपिटल लि. करिता ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र

फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, बी विंग, राज रेसिडेन्सी, ६२,४७,२६८.५३/- २६.०९.२०२५ प्लॉट क्र. ५ (५-बी) नवरे नगर रोड अंबरनाथ-४२१५०१

कब्जाची

२६.०९.२०२५

फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला

एफ विंग, आदिवली ढोकळी . गलंग रोड, कल्याण पूर्व

नवरत्न रेसिडेन्सी-४२१३०६

फ्लॅट क्र. डी-३०७, लक्ष्मी

आयडीबीआय बँक लिमिटेड [•]

रायगड ४१०१०१

कॅस्टेलो बोपले, तालु.-कर्जत,

(भारत सरकार, वित्त मंत्रालय,) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलांबा,

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण-। वसूली कार्यवाही क्र. ३० सन २०२३ आयडीबीआय बँक लिमिटेड

सुकांता घोष

. क्लॅट क्र. सी-७०१, कोरोला ज्वेल, बामंड्या पाडा, मरोळ मिलिटरी रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००७२. . फपास टेलिमॅटिक्स प्राय. लिमि.

जी-१८, ७ वा मजला, कॉमर्स सेंटर, ताडदेव, मुंबई-४०००३४ . लॉट १५, इमारत क्र.३, फ्लॅट क्र. ७, कॉसमॉस हाऊसिंग सोसायटी,

भावना नगर, मरोळ, अंधेरी (पूर्व) मुंबई -४०००५९. याद्वारे अधिसूचित करण्यांत येते की, तुमच्याकडून ओ. ए. क्र. २३० सन २०२२ मध्ये सन्माननिय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण ।, मुंबई, यांनी पारित केलेल्या आदेशाने जारी केलेल्या आयबीआयडी वसुली प्रमाणपत्रानुसार रु. ६०,७९,९१६/ - (रुपये साठ लाख एकोणऐंशी हजार नऊशे सोळा मात्र) ची रक्षम देय झाले आहेत. अर्जदार

अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच २५ फेब्रुवारी २०१६ पासून रु ६०,७९,९१६/- (रुपये साठ लाख एकोणऐंशी हजार नऊशे सोळा मात्र) खर्चासह @ १३.७०% वसुली वार्षिक व्याज दराने भविष्यातील व्याज सी.डी. यांच्याकडून मधून संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे वसूल होईपर्यंत वसुली करण्यास हक्कदार आहे. तुम्हाला याद्वारे ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या १५ दिवसांत वरील रकम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात र्येते आहेत, कसूर केल्यास, रिकव्हरी ऑफ डेब्टस ड्यु टु बँक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ व त्या अंतर्गत बनवलेले नियम यांच्या अनुषंगाने

वरील रकमे व्यतिरिक्त तुम्हाला खालील रकमा सुद्धा भराव्या लागतीलः (ए) प्रमाणपत्र/निष्पादन प्रक्रियेच्या ह्या सूचनेनंतर तात्काळ सुरू होणाऱ्या कालावधी साठी देय

(बी) ही सूचना आणि वॉरंटस् च्या बजावणीच्या व थकबाकी रकमेच्या वसुलीकरिता केलेल्या अन्य सर्व उपाययोजनांच्या संबंधात आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय. पुढील कार्यवाहीसाठी **१० ऑक्टोबर २०२५ रोजी**.निम्नस्वाक्षरीकारांसमोर हजर होण्याचे आदेश याद्वारे तुम्हाला देण्यात येतात.

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २२/०९/२०२५ रोजी दिले. (यतींद्र कुमार सिन्हा) वसुली अधिकारी

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण – ।

स्ट्रँड सिनेमाजवळ, कुलाबा, मुंबई- ४०० ००१.

...अर्जदार विरुध्द

... प्रतिवादी पुढील तारीख

> भागधारकांना सूचना १०० दिवसांची अभियान - "सक्षम निवेशक गुंतवणकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (''आयईपीएफए''), निगम व्यवहार मंत्रालय

दिवसांची अभियान सरु केली आहे. कंपनी खालील प्रक्रिया अनुसरून त्यांच्या केवायसी तपशील (म्हणजेच पॅन, बँक खाते तपशील, संपर्क तपशील, नामनिर्देशाची पसंती, नमूना स्वाक्षरी) अध्ययावत करुन त्यांच्या दावारहित लाभांश दावा करण्यासाठी प्रोत्साहित करित आहे.

''एससीए'') ने जुलै २८,२०२५ पासून नोव्हेंबर ६,२०२५ ''सक्षम निवेशक'' नावाच्या एक १००

■ LODHA

लोढा डेव्हलपर्स लिमिटेड

(पूर्वी मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड म्हणून ज्ञात)

नोंद का. ४१२, मजल -४, १७ जी वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड.

हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई ४००००१

निगम का : वन लोढा प्लेस, लोढा वर्ल्ड टॉवर्सजवळ, सेनापती बापट मार्ग, मुंबई - ४०००१३

सीआयएन: एल४५२००एमएच१९९५पीएलसी०९३०४१ वेबसाईट: www.lodhagroup.com

ईमेल : investor.relations@lodhagroup.com टेलि. : + ९१ २२ ६१३३ ४४००

. तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसीपंटकडे केवायसी तपशील, जसे की, बँक खाते क्रमांक, ठेवलेले शेअर्स बँकेचे नाव आणि शाखा, आयएफएससी कोड आणि एमआयसीआर, नामनिर्देशनाच्या पसंती अध्ययावत करणे. एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक आणि हस्तांतर एजंट (ऑरटीए)कडे सही केलेला विनंती पत्रासह क्लायंट साक्षांकित प्रत सादर करणे

वर एक सेवा विनंती पाठवून आरटीएची वेबसाईटवर सदर अपलोड करावा. . गुंतवणूकदार सेवा विनंती प्रपत्र* : प्रपत्र आयएसआर-१, प्रपत्र आयएसआर-आणि प्रपत्र आयएसआर-३ किंवा एसएच-१३ (नामनिर्देश प्रपत्र), त्यामध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार योग्यरित्या भरलेले सह पुष्ठ्यर्थ कागदपत्रे

खातेधारक म्हणून नाम नमूद केलेला मूळ रद्द केलेल्या धनादेश. . इतर पुष्ठ्यर्थ कागदपत्रे, काही असल्यास 🄏 प्रपत्रे येथे उपलब्ध https://web.in.mpms.mufg.com/KYC-downloads.htm कोणत्याही चौकशीसाठी कृपया संपर्क:

एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी - १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम,

-संपर्क तपशील : +९१८१०८११८४८४ एक सेवा विनंती येथे पाठवावा : https://web.in.mpms.mufq.com/helpdesk/Service Request.html

ठिकाण : मंबर्ड

दिनांक: सप्टेंबर २९, २०२५

लोढा डेव्हलपर्स लिमिटेड करिता सही/-संज्योत रांगणेकर

केनरा बैंक Canara Bank

विक्री सूचना

सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८(६) च्या तरतदींसह वाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचन सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि हमीदार यांना याद्रारे सचना देण्यात येते की. कॅनरा बँकेच्या

मांडवी शाखेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **अन्वयिक कब्जा** घेतला होता त्या तारण धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती **श्री. कमलादत्त भगवान दत्त दुबे** यांच्याकडून कॅनरा बँकेच्या मांडवी शाखेला थकीत रु. ३६.५०.००७.८२ (रुपये छत्तीस लाख पन्नास हजार सात आणि ब्याऐंशी पैसे मात्र) ०७.०५.२०२५ रोजीस अधिक ०८.०५.२०२५ पासून त्यावरील पुढील व्याज त्यासह वाद खर्च आणि अन्य प्रभाराच्या वसुलीसाठी ०७.११.२०२५ रोजी **'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे** जे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे["] तत्त्वाने विकल्या जातील. स्थावर मिळकतीचा तपशील, राखीव किंमत आणि इअर रक्कम खालीलप्रमाणे आहे (रूपये लाखांत)

			(via circula)
अनु. क्र.	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम
8	पलॅट क्र. ९१२, ९वा मजला, विंग ए, क्षेतृफळ २६९ चौ.फुट कार्पेट एरिया, ''घाटकोपर लक्ष्मीनगर शिवग्रसाद को-ऑपरेटिंग होसिंग सोसायटी लिमिटेड'' म्हणून ओळखली जाणारी इमारत, अंधेरी लिंक रोड, लक्ष्मीनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७५ येथे. जमीन नं.१८४/सी(पाट), गाव घाटकोपर, तालुका कुरता, जिल्हा मुंबई उपनगर (तोंदणी शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात) व मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डच्या मयदित. श्री. कमलदत्त भगवंदत दुवे यांच्या नावावर असलेले. सीमारेषा: उत्तर: राजाराम बाणे रोड, दक्षिण: स्नेहा सदन सीएचएस, पूर्व: माऊली कृषा बिल्डिंग, पष्टिम: साई सिद्धी टॉवर. सेसीई सिक्युरीटी इंटरेस्ट आयडी: ४०००७५३२१४४	86.90	४.८७

इसारा अनामत रक्कम ०७.११.२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी स. ९.३० पर्यंत जमा केले जाईल सदर मिळकतीचे प्राधिकृत अधिकाऱ्यांसह आगाऊ वेळ ठरवून ०६.११.२०२५ रोजीस कॅनरा बॅंक, मांडवी शाखा येथे स. ११.०० ते दु. ४.०० वाजेदरम्यान निरीक्षण करता येऊ शकते, बँकेच्या माहितीनुसार वरील सदर मिळकतीवर कोणतेही भार जात नाहीत.

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया कॉमन वेब पोर्टल – मे. पीएसबी अलायन्स (बँकनेट) मध्ये प्रदान केलेली ''ई-लिलाव'' लिंक पहा. संपर्क क्र. ८२९१२२०२२०, ७०४६६१२३४५, ६३५४९१०९७२, ९८९२२१९८४८, ८१६०२०५०५१, ई-मेल: support.BAANKNET@psballiance.com https://baanknet.com/, किंवा कॅनरा बँकेची वेबसाईट www.canarabank.com किंवा कॅनरा बँक मांडवी . शाखेच्या व्यवस्थापकाशी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत ८१६९८४५६१८ , ९४१०३१६३२२ / ८६५५९१८३७९ / ९८२८२३४३४४ यावर संपर्क साधू शकता.

दिनांक : २९.०९.२०२५ प्राधिकत अधिकारी, कॅनरा बँक

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

मांडवी शाखा : ७४/७६, काझी सय्यद स्ट्रीट, सुजीर हाऊस, मुंबई - ४०० ००३.